MKVENTURES CAPITAL LIMITED

(formerly "IKAB SECURITIES AND INVESTMENT LIMITED") CIN: L17100MH1991PLC059848

Reg Off:Express Towers, 11th Floor, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai – 400 021
Email: info@mkventurescapital.com | Tel: +91 22 6267 3701 | Website: https://mkventurescapital.com/

Date: 13th August, 2024

The Manager,
Dept. of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Mumbai - 400001

Ref.: Scrip Code: 514238

SUB: NEWSPAPER PUBLICATION OF THE EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATION OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED $30^{\rm TH}$ JUNE 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to the extract of Unaudited Standalone and Consolidation Financial Results for the quarter ended 30th June, 2024.

We request you to kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully For MKVentures Capital Limited

SANKET DILIP RATHI
DILIP RATHI
Date: 2024.08.13
13:19:16+05'30'

Sanket Rathi

Company Secretary & Compliance Officer

Encl: Newspaper Cutting



28

GE VERNOVA

GE T&D India Limited

(CIN: L31102DL1957PLC193993)

Regd. Off.: A-18, First Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi - 110020. Tel. No.: 91-11-4161 0660. E-mail: secretarial.compliance@ge.com Website: https://www.gevernova.com/regions/in/ge-td-india-limited

NOTICE OF 68™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that 68" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, September 4, 2024, at 3:00 P.M. (IST), through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice convening the meeting. In compliance with the with General Circular dated. April 8, 2020. April 13, 2020. May 5, 2020, December 8, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular dated January 5, 2023 read with Circular dated May 13, 2022, January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred to as "SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), and all other relevant circulars issued from time to time, (hereinafter collectively referred to as "the Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other applicable laws, AGM of the Company is being held through VC/OAVM.

Members are hereby informed that, in compliance with the Circulars, electronic copies of the Notice of 68" AGM and instructions for remote e-Voting, and Annual Report 2023-24, have been sent to all the members on Monday, August 12, 2024 whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.gevernova.com/regions/in/ge-td-india-limited on the websites of the Stock Exchanges (https://www.bseindia.com and https://www.nseindia.com), and the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/. For members who did not receive the aforesaid documents, may download the same from the Company's website or may obtain the same by registering / updating their email addresses in the manner as stated in the notice published by the Company in Financial Express (All editions) and Jansatta (New Delhi) on August 10, 2024. Copy of the aforesaid Notice is also available on the website of the Company and Stock Exchanges.

As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on all resolutions proposed to be considered at the AGM by electronic means and the business may be transacted through e-Voting Services. This facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of AGM ("remote e-Voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves by sending request mentioning their name, demat account/ folio number, email ID, mobile number through their registered email with the email subject line as 'Request for Speaker Registration' to the Company at secreatarial.compliance@ge.com. The speaker registration will be open till Friday, August 30, 2024 by 5:00 P.M. (IST).

Members are further informed that Board of Directors of the Company, in its meeting held on May 21, 2024, has recommended a final dividend @ 100% i.e. ₹2/- per Equity Share (face value of ₹ 2/- each) of the Company for the year ended 31st March 2024 which is subject to the shareholder's approval and the record date for the purpose of payment of the final dividend, if declared, shall be 28th August, 2024. The detailed communication in this regard has already sent to the shareholders of the Company.

The details required pursuant to the provisions the Companies Act, 2013 and Rule 20 of the said Rules as amended, are given

The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.

The remote e-Voting shall commence on Sunday, September 1, 2024 (9:00 AM IST).

The remote e-Voting shall end on Tuesday, September 3, 2024 (5:00 PM IST).

Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 P.M. (IST) on Tuesday, September 3, 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, August 28, 2024. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date (determining the eligibility to vote by electronic means) i.e. August 28, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to Mr. Subhabrata Biswas, M/s C B Management Services Pvt. Ltd. (RTA), Tel. No. (033) 4011-6728, e-mail: rta@cbmsl.com. However, if you are already registered with NSDL for remote e-Voting then you can use your existing User ID and password for casting your vote.

The facility for voting through e-Voting shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right at the meeting through e-Voting, as will be provided by the Company.

The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (determining the eligibility to vote by electronic means) only i.e., on August 28, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-Voting or voting at the AGM through e-Voting, as will be provided by the Company.

 The Notice of AGM is displayed on the website: https://www.gevernova.com/regions/in/ge-td-india-limited and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com/.

 In case of any gueries relating to e-Voting or attending AGM through VC/OAVM, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990. You may also send your queries/ grievances relating to e-Voting to Mr. Subhabrata Biswas, M/s C B Management Services Pvt. Ltd., Rasoi Court, 5th floor 20, Sir R N Mukherjee Road, Kolkata - 700001, e-mail: rta@cbmsl.com. Tel No. (033) 4011-6728.

NOTICE is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Registers of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, August 29, 2024 to Wednesday, September 4, 2024, both days inclusive, for annual closing, payment of dividend and the AGM.

MKVentures Capital Limited

CIN: L17100MH1991PLC059848

Registered office: Express Towers, 11th floor, Nariman point, Mumbai-400021

Email: info@mkventurescapital.com, Tel: 91 22 6267 3701, URL:https://mkventurescapital.com/

Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

By Order of the Board for GE T&D India Limited

August 12, 2024

No.

STANDALONE FINANCIAL RESULTS:

Total Income from Operations (Net)

Paid up equity share capital-

(Face value of Rs.10/-each)

Other equity (including reserves)

(of Rs.10/-each-not annualised):

(of Rs.10/-each)-not annualised:

meeting held on August 09, 2024.

Ind AS 108 "Operating Segment"

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS:

Total Income from Operations (Net)

Paid up equity share capital-(Face value of Rs.10/-each)

(a) Basic (Rs.)

(b) Diluted (Rs.)

(a) Basic (Rs.)

(b) Diluted (Rs.)

Other Equity (including reserve)

(of Rs.10/-each -not annualised):

(of Rs.10/-each)-not annualised:

meeting held on August 09, 2024.

Ind AS 108 "Operating Segment".

Place : Mumbai

Date : 09.08.2024

subjected to limited review by statutory auditors.

No.

subjected to limited review by statutory auditors.

Particulars

| Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary Activities

Total Other Comprehensive income/(loss)-Net

Earning per share (before extraordinary items)

Earning per share (after extraordinary items)

(a) Basic (Rs.)

(b) Diluted (Rs.)

(a) Basic (Rs.)

(b) Diluted (Rs.)

Particulars

Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary Activities

Total Other Comprehensive income/(loss)-Net

Earning per share (before Extraordinary items)

Earning per share (after extraordinary items)

Interim Company Secretary & Compliance Officer

Year Ended

31-Mar-24

Audited

4.139.79

2,108.20

2,108.15

384.35

8,976.03

55.22

55.22

55.22

55.22

Year Ended

Audited

4,152.52

2,117.40

2,117.35

384.35

8,991.86

55.46

55.46

55.46

55.46

(Amount in Rs. Lakhs, unless otherwise stated)

30-Jun-23

Unaudited

1,275.87

544.41

544.41

384.35

14.32

14.32

14.32

14.32

Quarter Ended

Audited

901.05

586.71

586.66

384.35

15.27

15.27

15.27

15.27

(Amount in Rs. Lakhs, unless otherwise stated)

30-Jun-24 31-Mar-24 30-Jun-23 31-Mar-24

Unaudited

1,278.50

546.37

546.37

384.35

14.37

14.37

14.37

14.37

Quarter Ended

Audited

905.34

589.61

589.55

384.35

15.34

15.34

15.34

15.34

30-Jun-24 31-Mar-24

Unaudited

809.66

514.45

514.45

384.35

13.39

13.39

13.39

13.39

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its

The above is an extract of the detailed format of financial results for the guarter ended June 30, 2024, filed

with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the guarter ended

June 30, 2024 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

This Unaudited Standalone Financial Results has been prepared in accordance with the Companies

(Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act,

The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan &

investment and Consultancy. Accordingly, both the activities are separatly reported in accordance with

Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make

The figures for the quarter ended 31st March 2024 represent balancing figures between the audited figures

for the year ended 31st March 2024 and year to date figures upto 31st December 2023 which were

Unaudited

812.43

516.52

516.52

384.35

13.44

13.44

13.44

13.44

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its

The above is an extract of the detailed format of financial results for the guarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the guarter ended June 30, 2024 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com). This Unaudited Consolidated Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act,

The Company is a Non Banking Financial Company and involved in two business activities Loan &

Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to make them comparable

2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

S TOTAL™ TRANSPORT Keeping Promises Since 1994

TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

Member of the C.P. World Group

Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor, T. Square, Opp. Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2024

(₹ In Lakhs) Standalone Consolidated Quarter Ended on Year Ended Quarter Ended on Year Ended Sr. **Partculars** 30-Jun-23 30-Jun-23 31-Mar-24 31st March 2024 30-Jun-24 31-Mar-24 31st March 2024 30-Jun-24 No. Unudited Audited Unudited Audited Unudited Audited Unudited Audited 12,011.12 12,187.60 9,395.32 39,453.99 14,600.20 14,829.39 11,378.02 48,810.17 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax and 267.45 106.26 279.93 832.48 85.70 -63.30198.51 328.05 Exceptional items) Net Profit/(Loss) for the period before tax (after 267.45 106.26 832.48 279.93 90.25 -70.93198.51 320.42 Exceptional items) Net Profit/(Loss) for the period after tax (after 201.87 102.05 213.02 629.98 23.42 -66.74132.39 125.53 Exceptional items) Total Comprehensive Income for the period 106.55 (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 202.78 213.04 619.36 24.33 -86.34 132.41 and Other Comprehensive Income (after tax)) Paid up Equity Share Capital (Face Value of 1,612.70 1,612.70 1,612.70 1,612.70 1.612.70 1,612.70 1,612.70 1,612,70 ₹10/- per Equity Share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown 8,309.92 5,993.62 in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.25 0.63 3.91 0.15 1. Basic 1.32 -0.390.82 0.78 1.25 0.63 1.32 3.91 0.15 -0.39 0.82 0.78 2. Diluted:

Date: 12th August, 2024

Place: Mumbai

- 1. The above unaudited results, which have been subjected to limited review report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 12th August 2024. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Rule Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- 2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com

For Total Transport Systems Limited

Shrikant Nibandhe CFO & Director DIN: 01029115

(NATCO)

NATCO Pharma Limited Email: investors@natcopharma.co.in CIN: L24230TG1981PLC003201, www.natcopharma.co.in

NOTICE

DECLARATION OF INTERIM DIVIDEND AND RECORD DATE The Company hereby informs that the Board of Directors at their meeting held on 12th August.

2024 declared Interim Dividend of Rs.3.00 (150%) per equity Share of Rs.2/- each of the Company. The Interim Dividend will be paid to the shareholders of the Company whose name appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on 23rd August, 2024 being the Record Date fixed for the purpose. The payment of said Interim dividend will be starts from 30th August, 2024. For NATCO Pharma Limited

Place: Hvderabad Date: 12-08-2024

Ch. Venkat Ramesh **Company Secretary & Compliance Officer**



Regd. Office: Regd. Office: 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400001 Tel Nos: 22071501-06 Fax: 22071514 Email: investorshelpdesk@weizmann.co.in

Visit us at: www.karmaenergy.co Extract of the Financial Results for the Quarter ended 30.06.24 (Rs. in Lac except EPS data)

	Standalone					
Particulars	Quarter Ended 30.06.24 Unaudited	Quarter Ended 31.03.24 Audited	Quarter Ended 30.06.23 Unaudited	Year Ended 31.03.24 Audited		
Total Income from Operations	348.47	171.35	356.88	1,330.89		
Net Profit / (Loss) for the period before Tax	105.58	(251.16)	36.18	(2.97)		
Net Profit / (Loss) for the period after Tax	93.48	(173.84)	28.79	12.41		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profits / (Loss) for the period (after Tax)						
and Other Comprehensive Income (after Tax)]	90.60	(174.35)	22.53	(3.08)		
Equity Share Capital	1,156.99	1,156.99	1,156.99	1,156.99		
Earnings per Share of Rs. 10/- each						
[(for Continuing and Discontinued Operations						
(not annualised)]						
Basic & Diluted	0.81	(1.50)	0.25	0.11		

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for Quarter Ended 30.06.24 is available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.karmaenergy.co
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 12.08.24.
- The Company is primarily operating in the business of Generation of Power from Renewable Sources. Hence, there is only one business segment as per Ind-AS 108 - Operating Segments.
- As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the review by the Statutory Auditors has been completed for the Quarter 30.06.24 and the Repor
- has been forwarded to the stock exchanges. The Report does not contain any qualification. Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For KARMA ENERGY LIMITED Sd/-

|Place : Mumbai

Dated: 12.08.2024

Chetan D. Mehra Vice Chairman & Managing Director DIN - 00022021

NATIONAL FITTINGS LIMITED CIN: L291991Z1993PLC008034 Read.Office: SF No.112, Madhapur Road, Kaniyur Village, Via Karumathampatti - 641 659,

Coimbatore District, Phone No : 99432 93000, e-mail: nationalfittingsltd@gmail.com NOTICE TO MEMBERS OF 31ST ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 31st Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held

on Friday, the 06th day of September, 2024, at 10.30 A.M. in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made there under and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA General Circular No. 09/2023 dated 25.09.2023 and in accordance with the requirements laid down in the Para 3 and Para 4 of MCA General Circular No. 20/2020 dated 05.05.2020 and SEBI Circular No SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12.05.2020 through Video Conferencing (VC) and Other Audio Visual Means (OAVM) facility, without the physical presence of the members at a common venue, to transact the business as set out in the Notice of 31st AGM. The Notice along with the Annual Report for the period ended 31st March, 2024 and with the login details for joining the 31st AGM through VC/OAVM facility including e-voting has been uploaded in the website of the Company at www.nationalfitting.com can also been accessed from the website of the Bombay Stock Exchange, ie BSE Limited at www.bseindia.com and also in the website of NSDL (agency for providing the e-voting facility) ie www.evoting.nsdl.com

Notice is also hereby given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Register will remain closed from 31st August, 2024 to 06th September, 2024 (both days inclusive) for the purpose of the 31st AGM with the record date on 30th August 2024.

The Company is providing its members the facility to cast their vote electronically through remote e-voting (prior to AGM) and venue e-voting (during the AGM) services provided by National Securities Depository Limited (NSDL) on all the resolutions to be passed in the AGM. The details as required pursuant to Companies Act, 2013 and Rules there under and the listing agreement are

Cut-off date 30.08.2024 Date and Time of Commencement of e-voting 03.09.2024 (9 AM);

05.09.2024 (5 PM): Date and Time of end of remote e-voting

a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date alone shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as venue e-voting in the AGM; any person who acquires shares and becomes member of the company after dispatch of the notice and

holding the shares as on the cut-off date may obtain the Login Id and Password by sending a request at evoting@nsdl.com: remote e-voting shall not be allowed beyond 05th September, 2024 at 5 PM;

the facility for venue e-voting shall be made available at the AGM and the members attending the meeting

through VC and OAVM facility who have not cast their vote in remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through venue e-voting; a member may participate in the AGM even after exercising his voting right through remote e-voting but shall not be allowed to vote again in the venue e-voting;

Shareholders whose e-mail ids are not registered with depositories and for physical shareholders have to follow the following steps to procure user id and password & registration of their e-mail ids: In case shares are held in Physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of

the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to national fittings Itd@gmail.com In case shares are held in demat mode please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary

ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to nationalfittingsltd@gmail.com if you have any query relating to e-voting facility contact at toll free no: 1800-222-990 of NSDL or send

a request to evoting@nsdl.com. In case any grievances connected with e-voting facility, please contact M/s. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th floor, 'A' Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Pareli, Mumbai – 400 013; Tel +91 22 24994545/1800-222-990 FOR NATIONAL FITTINGS LIMITED

Place: COIMBATORE S. Aravinthan **Company Secretary** Date: 13.08.2024



MUKTA ARTS LIMITED

CIN:L92110MH1982PLC028180

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai-400 065. Tel. No.: (022) 33649400. Website: www.muktaarts.com

Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

(Rs in lakhs)

	Standalone				Consolidated			
Particulars	For the quarter ended			Year Ended	For the quarter ended Year			Year Ended
	June 30,	March 31,	June 30,	March 31,	June 30,	March 31,	June 30,	March 31,
	2024	2024	2023	2024	2024	2024	2023	2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	701.74	728.48	352.83	2,751.59	3,876.81	3,920.05	4,042.55	19,454.68
Net Profit / (Loss) (before tax, Exceptional items)	109.41	379.08	138.03	1,133.38	(666.80)	(635.19)	(495.76)	(636.72)
Net Profit / (Loss) before tax, (after Exceptional items)	109.41	379.08	138.03	1,133.38	(666.80)	(635.19)	(495.76)	(636.72)
Net Profit / (Loss) for the period after tax								
(after Exceptional items)	98.40	404.89	139.21	1,043.67	(670.57)	(601.83)	(474.82)	(669.10)
Total Comprehensive Income for the period								
(Comprising Profit for the period (after tax)								
and other Comprehensive Income (after tax)	98.40	318.67	232.23	1,045.92	(678.37)	(691.69)	(380.38)	-
Equity share captital (In Rs.)	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000
Earnings Per Share (of Rs. 5/- each)	3							
Basic & Diluted:	0.44	1.36	1.03	4.58	(3.00)	(3.06)	(1.68)	(2.92)
Note:								

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the webiste of the Company at www.muktaarts.com and on BSE Limited at www.bseindia.com and on NSE Limited at www.nseindia.com.
- 2) The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 12, 2024.
- 3) These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible.

For Mukta Arts Limited For and on behalf of Board of Directors

Sd/-Rahul Puri

For Mkventures Capital Limited Sd/-

investment and Consultancy. Accordingly, both the activities are separatly reported in accordance with

The figures for the quarter ended 31st March 2024 represent balancing figures between the audited figures for the year ended 31st March 2024 and year to date figures upto 31st December 2023 which were

By order of the Board

Madhusudan Kela **Managing Director**

Date: August 12, 2024 Place: Mumbai DIN: 05109767

iinancialexp.epapr.in

Managing Director DIN: 01925045

ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करावे : आयुक्त इंदु राणी जाखड़



डोंबिवली, दि. १२ (वार्ताहर) : लढ्यातील हुतात्म्यांचे आणि देशासाठी आपले योगदान दिलेल्या माजी सैनिकांचे कार्य अतुलनीय आहे. या माजी ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य आयुक्त इंदु राणी जाखड़ यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न

धेरी पश्चिम येथील वीस

वर्षे रखडलेला बसेरा

झोपु गृहप्रकल्प अखेर

लागणार मार्गी

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) :

एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थे'चा

तब्बल वीस वर्षे रखडलेला गृहप्रकल्प

लवकरच मार्गी लागणार आहे. 2003

परिशिष्ट -2 बोगस असल्याने रद्द करून

नवीन बायोमेट्रिक सर्वेक्षणानुसार परिशिष्ट

सालच्या सर्वेक्षणानुसार बनवलेले

-2 नव्याने बनवृन प्रकल्प मार्गी

लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत.

अंधेरीत (पश्चिम) चे भाजप आमदार

यश आले असून ला प्रकल्प लवकरात

यासंदर्भात माहिती देताना आमदार साटम

म्हणाले की, बसेरा सहकारी गृहनिर्माण

संस्थेचे परिशिष्ट -2 बनवताना मोठ्या

M/S AAA CORP EXIM INDIA PVT. LTD.

Survey No. 265/B, Village

Kalamgaon, Taluka, Shahapur, Dist. Thane

Maharashtra - 421601

BIDDING NO.2024-25/03/P&M The Competent Authority invites E-bids for disposal of

Fire Affected machinery and

building salvage which had been damaged due to fire i.e. (fire) affected on 'As is where basis' is. The interested bidders are

The details of the E-bidding including list of items, appro-

ximate quantity available for disposal and its pictures are displayed on website

Contact Person

Mr. Darshan Vora

of M/s AAA Corp Exim

Contact No.: 9930668339

Contact No. 7011489391

Jyoti (Surveyor office)

Inspection of fire affected

done from14th August 2024 to 23th August 2024 between 10.00 AM TO 04.00 PM

E-bidding will be conducted on

24th August 2024 at 03.00 P.M to 04.00 P.M. hours For Machinery

& at 04.00 P.M to 05.00 P.M. hours for Building.. hours for Building.

For Machinery:

https://shorturl.at/HrMki

For Building:

https://shorturl.at/F8ua.l

No manual offers will be

accepted against E-bidding

M/S AAA CORP EXIM

INDIA PVT. LTD.

जाहीर सूचना

सचना यादारे आम जनतेस आमचे अशील. श्री**म**.

इंद एस. भाटिया यांच्या वतीने फ्लॅट क्र. ६०२

सहावा मजला, ए विंग, टाईप ओ–२, बिल्डींग

क्र. ६, बिल्डींग युनिक हाईट्स को-ऑप. हा. सो

लि. म्हणून ज्ञात, पुनम गार्डन्स, ऑफ मीरा भाईंदर

रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७

(यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) संबंधात

सदर फ्लॅट संयुक्तरित्या शांतीकुमार शिवजी भाटिया

व इंदू एस. भाटिया यांनी मे. हर्ष डेव्हलोपर्स

दि. २७.०३.२०१० अंतर्गत केले. ज्याअर्थी

दिवंगत शांतीकुमार शिवजी भाटिया यांचा मृत्यू

दि. १९.०६.२०१८ रोजी झाला त्यांच्या मार्ग

१. श्रीम. इंदू एस. भाटिया (पत्नी) २. श्रीम. शैला

किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार

मर्चंट (मलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत ज्याअर्थी वारस **१. श्रीम. शैला किरीट बाबला**

(मुलगी) त्यांचे सल्लागार अटोर्नी श्री. शैलेश

शांतीकमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकमार मर्चंट

(मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार

व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस

दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नोंदणीकरण

टीएनएन-१०-१३९३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड

यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत यादारे आम

जनतेस सचित करत आहेत की. जर कोणाही

व्यक्तीस संदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही

भागाच्या संबंधात काही असल्यास दावे वा हक्क.

अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वारसा,

शेअर, विक्री, खरेदी, गहाण, भाडेकरार

धारणाधिकार, परवाना, भेट, जप्ती वा अडथळे

काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी

संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून

अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व

राजेद सिंह राजपरोहित

वकील उच्च न्यायालय, मुंबई

दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि.,

अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू),

ठाणे : ४०१ १०७.

आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील.

१५ (पंधरा) दिवसांच्या आत सचित करा

भाटिया यांच्या नावे रिलीज

व रिलींक्वीश्ड केले

मालक आहेत.

विक्री

टीएनएन-७-२८६९-२०१०

. अंतर्गत दस्तावेज

नोंदणीकृत

मालमत्तेचे धारक आहेत.

२५.०३.२०१०

To place your bid:

nachinery & building

advised to visit the

www.justauction.in

प्रमाणात अनियमितता झाली होती.

लवकर पूर्ण करून लोकांना त्यांची

हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध

असल्याचे साटम यांनी सांगितले.

अमित साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला

अंधेरी (पश्चिम) येथील 'बसेरा

ऑगस्ट क्रांती कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थित सैन्यदल. नौदल, हवाईदलातील माजी ज्येष्ठ अधिकारी महापालिका आयुक्तांनी

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड,

परदेशी, दिग्विजय चव्हाण, सर्व उपायुक्त, सर्व उपस्थितांमार्फत

जाहीर सूचना

सीएचएसएल यांना अध्यक्ष/ सचिव यांच्य सूचनेवरून जारी केली जात आहे. सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की माझे अशील यांचे सभासद कोमल किशोर गुरबार्न व त्यांचे भाउ रोहित किशोर गुरबानी हे फ्लॅट क्र. १६, डी विंग, तळ मजला, वादनीवाल सीएचएसएल, चिंचोळी बंदर रोड, मालाड पश्चिम मुंबई ४०० ०६४ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत व रु. ५० प्रत्येकीच्या २९६ ते ३०० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १० च्या ५ शेअर्सचे धारक आहेत व सद फ्लॅटचे कोणतेही खटले वा दावे यांच्याविन कायदेशीर हक व कायदेशीर व प्रत्यक्ष ताबाधारव आहेत. एक संयुक्त मालक रोहित किशोर गुरबानी यांचा मृत्यू दि. ०६.०५.२०२४ रोजी (अविवाहित) कोणतेही नामनिर्देशन न करता झाला वा त्यानंतर संयुक्त मालक कोमल किशोर गुरबानी हे केवळ सोसायटीचे कायदेशीर वारस व अर्जदार असून पुन:विकासाकरिता कायदेशीर मालक आहेत व

त्यांनी मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. १० गहाळ झाल्याच्या संबंधात प्रमाणपत्र समवेत ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता अर्ज केल आहे व संबंधित दस्तावेज पोलीस तक्रार दाखर केली आहे.

गीएएए अनुसार पूर्ण केले आहेत.

सदर प्रकरणात सूचना आम जनतेस जारी केली होती व जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, देणगी, भाडेकरार धारणाधिकार, प्रभार, देखभाल, परवाना, भेट, वारसा, शेअर, ताबा, सुविधाधिकार, न्यास, देणगी, ताबा, जप्ती वा अडथळे वा कार्ह असल्यास मयत शेअर यांच्या हस्तांतरणाकरित कोमल किशोर गरबानी यांच्या नावे हस्तांतरण केले व ड्यप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरित याद्वारे सदर अधोहस्ताक्षरित यांना माझे कार्यालय यांच्यासह सर्व संबंधित दस्तावेज यांच्यासह दावे लॉ क्लिनीक, २-तळ, न्यु पारीजात सीएचएसएल त्रेल पाखाडी रोड, देसाई हॉल, मालाड (प) मुंबई ४०० ०६४ येथे दूर. क्र. ९९६७९७७६०५ ईमेल lawclinicmum@gmail.com वर तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे/ आक्षेप गहित धरले जाणार नाहीत व दावे / आक्षेप, काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व अधोहस्ताक्षरित माझे अशील यांना सदर संबंधात दावे प्रमाणपः

प्रक्रिया करतील दि. १३.०८.२०२४

वकील अतुलकुमार पी. मनकारे वकील मुंबई उच्च न्यायालय

प्रतिज्ञा" घेण्यात आली. यासमयी पद्मश्री पुरष्कार विजेते गजानन माने, माजी आर्मी इंजिनिअर ए.व्ही. कंरदीकर, इंडियन नेव्हीचे माजी अधिकारी एस.बी.खांडेकर, एअरफोर्स चे माजी अधिकारी एन.एस.मानकर तसेच महापालिका अग्निशमन विभागात काम करताना एका दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या अग्निशमन अधिका-यांच्या जवळचे आप्तेष्ट जयेश शेलार, दिपा वाघचौडे, यज्ञेश आमले व पौर्णिमा कांबळे यांचा महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांचे हस्ते पुस्तक व गुलाब पुष्प देवन सन्मान करण्यात आला

जाहीर सूचना

कृपया नोंद घ्यावी की, डॉ. सुधाकर व्ही

कंकाल व अल्का एस. कंकाल हे फ्लॅट क्र. १४ ३ रा मजला. जेमिनी चेंबर सीएचएस लि.. प्लॉट क्र. ५७-ए. सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २ पेस्टोम सागर, चेंबर, मंबई ४०० ०८९ (मालक) असन प्रौढ भारतीय रहिवासी आहेत (यापढे माझे अशील म्हणून संदर्भित) असून ते मनोज शंकर बोचरे यांच्यासह बोलणी करत आहेत. वय वर्ष प्रौंढ भारतीय रहिवासी असून (यापुढे प्रस्तावित खरेदीदार म्हणून संदर्भित) असून त्यांनी फ्लॅट क्र. १४, ३ रा मजला, जेमिनी चेंबुर सीएचएर लि., प्लॉट क्र. ५७-ए, सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २, पेस्टोम सागर, चेंबूर, मुंबई ४०० (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित) ही मालमत्ता माझे अशील यांच्याकडून ताब्यात घेतली त्या मालमत्तेचे विवरण खालील लिखीत अनुसूचीमध्ये विवरणीत आहे. मी यादारे आम जनतेस सचित करत आहे की. आम जनतेस घोषित जाहीर सचना ॲक्टीव्ह टाईम्स व मुंबई लक्षदिप दैनंदिन वृत्तपत्रामध्ये दि. ०४.०५.२०२४ रोजी सदर फ्लॅटच्या विक्रीकरिता प्रसिद्ध केली जी यश नरेश गुप्ता (प्रस्तावित खरेदीदार) यांना सदर व्यवहार दोन्ही पक्षांदारे रह झाल्याने करण्यात येत आहे. वरील संदर्भावरून माझे अशील याद्वारे आम जनेतस सूचित करत आहेत की जर कोणाही व्यक्तीस सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध सदर मालमत्तेमध्ये वा मालक यांचे हितसंबंध असल्यार त्यांनी आधीच कोणतेही खटले, दावे, हुकूम, याचिका. अपील वा अन्य जसे की प्रक्रिया कार्ह अमल्याम कोणतेही न्यायालय, आदेश वा हकूम सदर प्रकरणात काही असल्यास त्यांनी सदर मालमत्ता संबंधात सदर प्रक्रिया वरील अनसार त्यांचे हक्क सचित करावे व त्यांचे सर्व आक्षेप व दावे लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून चौंदा दिवसांच्या कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा माझे अशील यांना संबंधित सदर मालमत्ता संबंधित कोणतेही आक्षेप वा दावे ासल्याचे गृहित धरले जाईल व सदर माझे अशीर दोन्ही पक्षांद्वारे विक्री व्यवहार पूर्ण करतील. याची

कृपया नोंद घ्यावी. गालमत्तेची अनुसूची **:** सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. १४, ३ रा मजला, जेमिनी चेंबूर सीएचएस लि.,

प्लॉट क्र. ५७ए, सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २ पेस्टोम सागर, चेंबूर, मुंबई ४०० ०८९. दि. १३.०८.२०२४ ठिकाण : मंबई

वकील नाव : रोहित जैन कार्यालय पत्ता : दकान क्र. ३ सी फुड मार्केट समोर, पी. एल. लोखंडे मार्ग चेंबूर, मुंबई ४०० ०८९ मो. क्र. ९८७०६८८०६ ईमेल आयडी : rohittjain23@gmail.com

लवादांसमक्ष जाहिर सूचना

(मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. २००२ च्या कलम ८४ अन्वये) द्वारा. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मारुती आशिष इमारत, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०० ०८०

ज्याअर्थी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड.ने विवादकर्ता असल्याने खाली नमद केलेला विवाद माझ्याकडे निर्णयासाठी संदर्भित केल्यामुळे, मी तुम्हाला याद्वारे वरील पत्त्यावर माझ्यासमोर वैयक्तिकरित्या किंवा योग्यरित्या निर्देशित केलेल्या वकिलाद्वारे किंवा लवाद प्रकरणाशी संबंधित सर्व वास्तविक प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम व सक्षम विकलामार्फत अशा प्रश्नांवर आणि पुढे दिलेल्या लवाद प्रकरणातील दाव्याचे उत्तर देण्याकरिता २३ ऑगस्ट, २०२४

राजा सकाळी ११.३० वाजता माझ्या समक्ष हजर राहण्याचे आवाहन करता.						
अ.	विवाद/प्रकरण क्र.	विरोधकाचे नाव आणि पत्ता				
क्र.						
٤.	एआरबी/टीजेएसबी/एसपीके/	१. मे. शुभम इलेक्ट्रॉनिक्स एनएक्स.				
	२८/२०२४	(एक भागीदारी संस्था, रीतसर नोंदणीकृत) भारतीय भागीदारी				
	टीजेएसबी सहकारी बँक लि.	कायदा, १९३२ च्या तरतुर्दीनुसार) त्याच्या भागीदारांद्वारे:				
	वादी	अ. श्रीमती जगताप शोभा राम				
	विरूध्द	ब. श्री. सरवदे रंगनाथ महादेव				
	मे . शुभम इलेक्ट्रॉनिक्स एनएक्स	कार्यालयाचा पत्ता: प्लॉट क्र.२, दत्त निवास, १०/बी/२, स्वामी				
	आणि इतर	समर्थ मठ जवळ, इतिहास कॉलनी बेलवलीच्या मागे,				
	प्रतिवादी	बदलापूर (प) – ४२१ ५०३.				
		प्रतिवादी क्र.१				
		२. शीमती चव्हाण अपूर्वा अरुण				
		बी/३०३, दूज इमारत, गोविंद धाम कॉम्प्लेक्स, बस डेपो जवळ,				
		मांजर्ली, बदलापूर (प) – ४२१ ५०३.				
		प्रतिवादी क्र.२				
		३. श्री. चव्हाण अरुण दशरथ				
		बी/३०३, दूज इमारत, गोविंद धाम कॉम्प्लेक्स, बस डेपो जवळ,				
		मांजर्ली, बदलापूर (प) – ४२१ ५०३.				
		प्रतिवादी क्र.३				
		४. श्री. जगताप राम शंकर				
		प्लॉट क्र.२, दत्त निवास, १०/बी/२, स्वामी समर्थ मठाच्या जवळ,				
		इतिहास कॉलनीच्या मागे, बेलावली, बदलापूर (प)—४२१ ५०३.				

कृपया लक्षात घ्या की, वर नमूद केल्याप्रमाणे तुम्ही दिवस वेळ आणि ठिकाण येथे हजर न राहिल्यास, लवादाच्य प्रकरणाचा एकपक्षीय निर्णय घेतला जाईल.

दि.२६ जुलै २०२४ रोजी माझ्या हस्ते व शिक्क्यानिशी दिले गेले.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड.

मारुती आशिष इमारत, अपना बाजार समोर, जवाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०० ०८०.



५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेड सीआयएन: L93000MH1993PLC072467

नोंदणीकृत कार्यालय: ताराबाई हॉल, १ ला मजला, शिवप्रसाद बिल्डींग, ९७ मरिन ड्राईव्ह, मुंबई ४०० ००२. ई-मेल: <u>52weeksentltd@gmail.com</u> वेवसाइट: <u>www.52weeksentertainment.com</u> दूर. ०२२-४०१६७०८८, ०२२-२२८४२१२७फॅक्स : ०२२-२२८९९२२६

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश ्_र

				(क. लास्थात इवायस वर्गळत		
अ. ऋ.	तपमील	तिमाही अखेर ३० जून, २०२४ अलेखापरीक्षित	तिमाही अखेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित	तिमाही अखेर ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित	वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित	
ų.	परिचालनातून एकूण उत्पन्न	0,00	0.00	0.00	0,00	
बी.	अन्य उत्पन्न	0,00	0,00	0,00	२८.३२	
٤.	एकूण उत्पन्न	0,00	0,00	0,00	२८.३२	
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(५.৬৬)	(२.७१)	(५,८०)	१ ७,००	
₿.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपरचात)	(५.৬৬)	(२.७१)	(५,८०)	१ ७.००	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेषा च/वा अपवादात्मक बाबी पश्चात)	(५.৬৬)	(२.७१)	(4.60)	१ ७.००	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) समाविष्ट ब अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(५.७७)	(२.७१)	(4,60)	१ ७,००	
ξ.	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	3886	3886	3886	3866	

वरील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज त्राचल करणावा आतेल्या स्टॉक प्रत्याचन जान्यन जान्यन्त्र १८५४ च्या वानव्यन ३३ अलाव स्टाक्ट एस्पचर्यक दावल करणावा आतेल्या स्टॉक एक्सचेजकाह दि. ३० जून, २०१४ अर्था हिताही अर्थोक्तित विनीव अझलावाचा चितृत्तु प्रास्था सारांत्र आहे. सदर अहबाल दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर व लेखा समित द्वारे मर्यादित केला आहे, कंपनीचा वैधानिक अहवाल सदर अहवालामध्ये आहे.

ुक्तर नेनाहर चारा आठ अन्य अनाता च्यानाज अवहार कार अस्याताच्य आहे. . गत वर्षांची आकडेवारी पुनःख्यव्यापित/ पुनःनिर्धारित करणे आवश्यक आहे. . सदर अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.52weeksentertainment.com</u> व बीएसई लिमिटेड कंपनीची इक्रिटी शेअ संबंधित असलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे

> शांतन शेओं संपूर्ण वेळ संचाल

एकलव्य आर्ट फोरमच्या रौप्य महोत्सवानिमित्त १६० कलाकार २२ निवडक कलाकृती सादर करणार

डोंबिवलीतील एकलव्य आर्ट फोरम (वार्ताहर): गेल्या २५ वर्षापासून संस्थेचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी तरुणीना कथ्थकचे धडे देणाऱ्या आहे. यानिमित्ताने संस्थेचे १६० ते

डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नोदणीकृत कार्यालय : ए नवी वि DMI HOUSING FINANCE फॅक्स : +९१११४२०४००० नोदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस बिल्डीग, ३ रा मजला, ९–१०, बहादूर शाह झाफर मार्ग, नवी दिल्ली – ११० ००२, दूर. +९१ ११ ४१२०४४४

(नियम ८(१) पाहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट). २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार विशाल भद्रेश मेहता, भद्रेश प्राणलाल मेहता यांचा मुलगा व मनिषा विशाल मेहता. विशाल भद्रेश मेहता यांची पत्नी, प्रताप लहानू आरगडे, लहानू आरगडे यांचा मुलगा (हमीदार म्हणून)

ारायण भिकाजी धासल, भिकाजी डगडू धासाल यांचा मुलगा (हमीदार म्हणून) (सह–कर्जदार) यांना सदर सूचनेत

नेदेंशित रक्कम रु. ११०४९८२/– (रु. अकरा लाख चार हजार नउशे ब्याऐंशी मात्र) दि. १९ एप्रिल, २४ अनुसार य

रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना **दि. ०२**

कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचन कर्जदार/ सह-कर्जदार/ गृहाणवटदार/ हमीदार व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सीक्यरिटी (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर कायद्याच्या अनच्छेद १३ च्या उप-अनच्छेद विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. ११०४९८२/– (रु. <mark>अकरा लाख चार हजार नउशे ब्याऐंशी मात्र) दि. १९ एप्रिल, २०२४</mark> अनुसार व त्यावरील कंत्राटी दराने व्याज व प्रभार रक्कमेची पूर्तता होइपर्यंत रकमेच्या अधीन असतील.

जयद्याचे अनुच्छेद १३ च्या उप−अनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून ण्यासाठी कर्जदार/ सह=कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे स्थावर मालमत्तेचे विवरण

ालमत्तेचा सर्व तो भाग व भूखंड असलेला बिल्ट अप रहिवासी फ्लॅट क्र. ००६, तळ मजला, कृष्णा निवास आय सिटी सर्व्हें क्र. ९११, ९१३, ९१४, ९१५, गाव तारापूर, तालूका व जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१ ४०४.

सही/- प्राधिकृत अधिकारी डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड दि. १२.०८.२०२४ ठिकाण : ठाणे, महाराष्ट्

आगम कॅपिटल लिमिटेड

सीआयएन : L65990MH1991PLC064631 नोंदणीकृत कार्यालय : जागा क्र. २, १ ला मजला, रहिमतुल्ला हाउस, ७, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१

मे, २०२४ जारी केली होती

ई-मेल : <u>aagameltd@gmail.com</u> वेबसाइट : <u>www.aagameapital.com</u>

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश तिमाही अखं

३० जून, ३१ मार्च, ३१ मार्च २०२४ लेखापरीक्षित 8.30 3.60 0,00 0.04 (२,५३) (8,42) (१०.६७)

परिचालनात्न एकूण उत्पन्न अन्य उत्पन्न अतिविशेष बाबीपर्व) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) (2,43) (8.88) (8,42) (१०.६७) (अतिविशेषा व/वा अपवादात्मक बाबी पश्चात) (२.५३) (8.84) (१,५२) (१०.७१) (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) उत्पन्न प्रतिशेअर (0.28) १. मूळ (6.03)

प : वरित विवरण हे सेबी (सूची अनिवार्वता व विमोचन आवश्यकता) विनियमत, २०१५ च्या विनियमत ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेउकाई दाखल करण्यात आलेल्या स्टॉ एक्सचेउसाह दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाही अखेरकारिता वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांग आहे. सदर अहवाल दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजि केलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाट्टी मंजूर व लेखा समिती द्वार मर्वारित केला आहे. कंपनीचा वैधानिक अहवाल सदर अहवालामध्ये आहे. गत वर्षाची आकर्वाया पुम्नव्यवस्थातिन, पुन्तिभार्तित कर्मण आवश्यक आहे. सदर अहवाल कंपनीची वेबसाहर <u>www.aagamcapital.com</u> व बीएसई लिमिटेड कंपनीची इक्विटी शेअर्स संबंधित असलेल्या वेबसाहर अस्वया करिये स्थानकरित

एमके वेंचर्स कॅपिटल लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस टॉवर्स, ११ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. इमेल : info@mkventurescapital.com दूर. क्र. ०२२-६२६७ ३७०१ यूआरएल : https://mkventurescapital.com

सीआयएन: L17100MH1991PLC059848

३० जून २०२४ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवाल

स्थायी वित्तीय अहवाल तिमाही अखो वर्ष अखोर ३० जून, २४ ३१ मार्च, २४ ३१ मार्च, २४ ३० जून, २३ कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ८०९.६६ 908.04 १,२७५.८७ 8,839.69 कर पश्चात सामान्य उपक्रमातुन निव्वळ नफा (+)/ तोटा (-488.84 ५८६.७१ 488.88 2.202.20 एकुण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) - निव्वळ 488.84 428.88 488.88 2.802.84 प्रदानित इक्रिटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) अन्य इक्विटी (आरक्षित समाविष्ट) ८,९७६.०३ उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पूर्व) (रु. १०/– प्रत्येकी वार्षिकी नाही)

ए) मुल्य (रु.) १३.३९ १५.२७ १४.३२ 44.22 बी) सौम्य (रु.) १३.३९ १५.२७ १४.३२ 44.22 उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पश्चात) (रु. १०/- प्रत्येकी वार्षिकी नाही) ए) मूल्य (रु.) बी) सौम्य (रु.) 44.22 टिप:

- १. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे
- २. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही व वर्ष अखोर वित्तीय अहवाल यांचा पारूप विस्तृतरित्या सारांश आहे. ३० जून, २०२४ अखोर तिमाही व वर्ष अखोर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com and www.nseindia.
- ३. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व अन्य संबंधित खाते प्रक्रिया व धोरण अनुसार.
- ४. कंपनीने कंपनीच्या कर्ज व गुंतवणूकीच्या व्यतिरिक्त कोणतेही बँकिंग वित्तीय कंपनी यांना उपक्रम केले नाही आहे. आयएनडी
- एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेट अनुसार कोणतेही विभिन्न सेगमेट नाही आहे. ५. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.
- ६. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाहीकरिता आंकडेवारी उर्वरित आंकडेवारी व दि. ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता लेखापरीक्षित आकडेवारी दरम्यान व दि. ३१ डिसेबर, २०२३ अखेर आकडेवारी संधित वित्तीय वर्षाच्या आकडेवारीमध्ये नऊ महिने अखोरकरिता दरम्यान असेल.

दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल एकत्रित वित्तीय अहवाल (रक्कम रु. मध्ये, अहवाल वगळता)

तिमाही अखोर वर्ष अखोर ३१ मार्च, २४ ३१ मार्च, २४ ३० जून, २४ ३० जून, २३ लेखापरीक्षित लेखापरीक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ४,१५२.५२ ८१२.४३ 904.38 8,266.40 कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ ५१६.५२ ५८९.६१ ५४६.३७ 2,886.80 नफा (+)/ तोटा (-) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) – निव्वळ २,११७.३५ ५१६.५२ 469.44 ५४६.३७ प्रदानित इक्रिटी शेअर भांडवल (दर्शर्न ३८४.३५ ३८४.३५ ३८४.३५ ३८४.३५ मूल्य रु. १०/- प्रत्येकी) अन्य इक्विटी (आरक्षित समाविष्ट) ८,९९१.८६ उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बार्ब (रु. १०/- प्रत्येकी वार्षिकी नाही) ए) मूल्य (रु.) १३.४४ १५.३४ १४.३७ ५५.४६ बी) सौम्य (रु.) १३.४४ १५.३४ १४.३७ ५५.४६ उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बार्ब पश्चात) (रु. १०/– प्रत्येकी वार्षिकी नाही)

टिप: १. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजर व पाहण्यात

ए) मल्य(रु.)

बी) सौम्य (रु.

आला आहे.

१५.३४

१४.३७

१४.३७

२. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही अखोर वित्तीय अहवाल यांचा प्रारूप विस्तृतरित्या सारांश आहे. ३० जून, २०२४ अखोर तिमाही अखोर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com and www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

83.XX

१३.४४

- ३. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व अन्य संबंधित खाते प्रक्रिया व धोरण अनुसार.
- ४. कंपनीने कंपनीच्या कर्ज व गुंतवणूकीच्या व्यतिरिक्त कोणतेही बँकिंग वित्तीय कंपनी यांना उपक्रम केले नाही आहे. आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेट अनुसार कोणतेही विभिन्न सेगमेट नाही आहे.
- ५. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे. ६. कंपनीचा वरील वित्तीय अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ रोजी लेखा समिती द्वारे मर्यादित व निर्धारित करण्यात आला आहे
- व सभेमध्ये आयोजित संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. कंपनीने दि. ३१ मार्च, २०२४ अखोर तिमाही व वर्ष अखोरकरिता एकत्रित वित्तीय अहवाल तयार केला आहे व आकडेवारी उपलब्ध नाही आहे. मंद्रलाच्या आहेशान्त्रये एमके वेंचर्स कॅपिटल लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०५१०९७६७

१८० कलाकार केरळ स्टोरी, कांतारा, गीत रामायण, सावरकर विचार यासारख्या २२ निवडक कलाकृती कथ्थकच्या माध्यमातून सादर करणार आहेत

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L999999 MH1995 PLC089759

Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 Quarter ended Year ended **Particulars** 30/6/2024 30/6/2023 31/3/2024 Un-Audited Un-Audited Total Income from Operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and / or Extraordinary items) 127.30 39.85 38.98 Net Profit / (Loss) for the period before tax 39.85 38.98 127.30 (After Exceptional and / or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax 29.82 113,44 (After Exceptional and/or Extraordinary items 29.17 Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax) Equity Share Capital 364.83 364.83 364.83 Reserves (excluding Revaluation Reserve as 2679.39 shown in the Balance Sheet of the Previous Year Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs.10/- each) 0.82 0.80 (a) Basic (b) Diluted 0.82 0.80 3.11 Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs.10/- each) 0.82 0.80 (a) Basic

(b) Diluted

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approve and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 12, 2024.
The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results fo

the Quarter ended June 30, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

3.11

0.80

Place: Mumbai, Maharashtra

Vijav MAJREKAR Managing Director & Chief Executive Office DIN: 00804808

0.82

WE'LL BE MOVING OUR OFFICES TO THE NEW ADDRESS SHORTLY

From Opposite Collector Office, Pimpalbhat, Panchal Chakki, Shop No. 3, 1st Floor, Alibag, Raigad- 402 201 Alibag, Raigad - 402 107 Ramas City Co.Op. Housing Kulswami Complex, Shop No. 6, Society, Shop No.07, At Killa Post - Dhatay, Tal. Roha, Raigad Roha - 402 109 (Roha-Kolad Road), Pin - 402 116 Dharmi Plaza, Gala No. 7, Ballaleshwar Keshav Apartment, Gala No.4, Mandir Road, Tal. Sudhagad, KumbharAli Pali, Sudhagad, District Raigad, Pin - 410 205 Pin - 410 205

Cholamandalam MS General Insurance Company Limited, No.2, Dare House, 2nd Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai – 600 001

Customer Care No.: 1800 208 55 44/91 00 IRDAI Reg No. 123; CIN: U66030TN2001PLC047977

🏈 Chola 🌢 MS

८. मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रति भाग

ठिकाण: मुंबई दिनांक: १२/०८/२०२४

ज्युपिटर इन्फोमीडिया लिमिटेड

सीआयएन: एल२२२००एमएच२००५पीएलसी१५२३८७ **नौंदणीकृत कार्यालय:** ३३६ लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ ईमेल: jupiter@jimtrade.com, वेबः www.jupiterinfomedia.com; **दूष्चनी:** ९१-२२-६६३४६९१

(ফ.লাজ্ঞান संपलेले वर्ष संबंधीत संपर् कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ) १२६.२८ ४७९.६१ 36.86 करपूर्व निव्वळ नफा आणि अपवादात्मक बाब १११३.५६ 268.88 808.98 करपर्व निञ्चळ नफा आणि अपवादात्मक बाबनंतर 808.98 १११३.५६ 88.885 करानंतर निञ्वळ नफा ३४६.३७ ९०१.३१ 243.64 कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न भरणा केलेले इक्विटी भाग भांडवल 3007.00 2007.00 2002.00 राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्य लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार १२८६.२८ १२८६.२८ 980.39

. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अव एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) १३.०४ करपूर्व निव्वळ नफा १३९.७० (१३४.८५) करानंतर निव्वळ नफा ११५.९१ (१४७.५९) १०.६७ कालावधीकरिता एकण सर्वंकष उत्पन्न

2.86

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.jupiterinfomedia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

www.userinda.com जान www.jupierinindeua.com व्यक्तिक्वाहरूप उन्हर्ण जाहरू वरीत निकर्षाहरूप तेल्वापरीक्षण समितीने पुरारालनीकन केले आहे आणि १२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत संचालक मंडळाने मंजूर केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकर्पांबद्दल अपरिवर्तित मत व्यक्त

उमेश मोर्द अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

4.84

8.७३

जाहीर सूचना चूना याद्वारे देण्यात येते की, श्री. धनराज जया शेट्टी हे **दुकान क्र. एस/७, तळ मजला, शिवमती को-ऑप. हा. सो**. लि. येथील नोटणीकरण क. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/६७६९/१९९३-१९९४, दि. २५.०२,१९९४

अंतर्गत छत्रपती शिवाजी मार्ग, श्री दत्त मंदिरजवळ, उत्तन रोड, भाईंदर (पश्चिम), तालूका व जिल्हा **डाणे ४०१ १०१** येथील मालमत्तेचे एकवेम मालक/ सभासद आहेत. बिल्डर करार **मे. ज्ञिव माती बिल्डर्स व श्री. भास्कर भुजंग होट्टी** यांच्या दरम्यान विक्री करार दि. १८.१०.१९८५ अंतर्गत केले होते व सदर करार नोंदणीकरण अंतर्गत उप निबंधक कार्यालय, **ठाणे १** येथे दस्तावेज क्र. **१३६४/१९८५ दि. ३१.१२.१९८५** अंतर्गत आहेत. करार दि. २०.११.१९८५ रोजी **श्री. भास्कर भुजंग शेट्टी** (विक्रेता) व श्री. सुधाकर भुजंग शेट्टी (खरेदीदार) यांच्या दरम्यान संयुक्त कोंट्रेबिक समासद यांनी समान शेअर दुकानाकरिता त्यांचे ओरल अहवाल यांच्यासह मंजूर केले विक्रेता यांनी ५०% त्यांचे शेअर खरेदीकार यांना हस्तांतरण करावे व अहवाल दोन्ही पक्षांनी ५०% प्रत्येकी पाठवावे. तदर सुविधा करार दि. **०६.०६.१९९६** अंतर्गत सूचित व नोंदणीकृत करून सि. क्र. ३/६९८/१९६ अंतर्गत आहेत नियम २५ संबंधात महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीज नियम, १९६९ अंतर्गत वारसा हक अंतर्गत कायद्या अनुसार क. ३४ व फॉर्म क्र. १५-ए अनुसार **श्री. भास्कर भुजंग शेट्टी** यांनी त्यांचे **भाउ श्री. सुधाकर भुजंग शेट्टी** यांना १००% शेअर देउन नामांकित केले व दि. १२.१०.१९९६ अंतर्गत सोसायटीने त्यांचे मालकीहक दोन्ही श्री. भास्कर भजंग शेडी व श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांना २४.१२.१९९६ अंतर्गत हस्तांतरण केले. श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांनी वि दि. १२.१०.२००१ अंतर्गत रिलीज केले असून त्यांचे हक दकान संबंधात त्यांचे भाउ **श्री. सुधाकर भूजंग शेड़ी** यांच्या नावे करावे व नोंदणीकरण अनुसार सि. क्र. ३३४१८/२००१ **दि. ३०.१०.२००१** अंतर्गत करावे, त्यानुसार श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांनी इरोव्होकेबल पावर ऑफ अटोनीं दि. १६.१२.२००१ अंतर्गत श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांना सदर प्रकरणावर दुकान संबंधात सूचित केले, सि. क्र १/८०२/२००२ अंतर्गत. यांव्यतिरिक्त **थी. भारकर भजंग डोडी** यांनी स्बेच्छा पत्र दि. २१.१०.२००१ अंतर्गत थी. भास्कर भजंग शेदी व त्यांची आई श्रीम. भवानी भुजंग शेट्टी यांना सत्यप्रतिज्ञा पत्र दि. १५.१०.२००१ अंतर्गत करावे व त्यानुसार श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांच्याकडे दुकानामध्ये कोणतेही हक्क वा हितसंबंध नाहीत वा भविष्यात नसतील. सदर घोषणा सदर रिलीज करण व मुखत्यारपत्र अनुसार सि. क्र. ३३४१८/२००१ **दि.** ३०.१०.२००१ अंतर्गत केले व मृत्यूपत्र दि. २६.१२.२००१ अनुसार श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांनी सर्व गत मृत्युपत्र व कोडिसील्स यांनी केले व घोषणा करून केले. त्यांच्या मृत्युनंतर श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांच्या नंतर दुकानाचे एकमेव मालक आहेत. जर श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांचा मृत्यू पूर्वी झाला व मालमता त्यांचे कायदेशीर वारस अनुसार करून व सदर उप निबंधक **ठाणे ७** यांच्यासह दस्तावेज क्र. **३१/२००२ दि. ०४.०१.२००२** अंतर्गत केले. व सोसायटीने त्यांच्या नावे **श्री. सुधाकर भुजंग ग्रेडी** यांना दि. १०.०२.२००२ रोजी हस्तांतरण केले. श्री**. भास्कर भुजंग शेट्टी** यांचा मृत्यू दि. २२.०१.२००२ रोजी कर्नाटका येथे झाला व सदर पृष्टी करार **दि. २६.०६.२००२** अंतर्गत **श्रीम. वालासिनी भास्कर ग्रेडी** (पहिल्या भागाचे पक्ष) व **श्री. सुधाकर भुजग गेड़ी** (दुसऱ्या भागाचे पक्ष) व **श्री. रंजन उर्फ वायू गेड़ी व श्री. नारायण गेड़ी** (तिसऱ्या भागाचे पक्ष) यांनी कौँटुंबिक खटला पहिल्या व दुसऱ्या पक्षांसह कराव्या. दुसरे पक्ष यांनी मंजूर करार s. २,००,०००/- चे प्रदान पहिले पक्ष म्हणून सदर अंतिम सेटलमेंट अनुसार त्यांचा भाँउ श्री. **सुधाकर बी. ज़ेट्टी** ग्रांच्यासह मर्याथदत लीटरसी यांच्याद्वारे केले व त्यांचा भाउ **श्री. जया बी. शेट्री** यांना कायदेशीर अटोर्नी म्हणून त्यांच्या रुणासह दुकान संबंधात त्यांच्या वतीने दि. ०४.१२.२०१० अंतर्गत केले. श्री. सुधाकर शेट्टी यांचा मत्य दि. २६.१०.२०१५ रोजी दोहा माने. पाली गाव. पाली. करकाल. उडपी. कर्नाटका येथे झाला. त्यांच्या मागे श्रीम. भवानी भुजंग शेट्टी (आई) २. श्री. जया भुजंग शेट्टी (भाउ) ३. श्री. शेखर भुजंग शेट्टी (भाउ) x, श्रीम, युगोदा बाम ग्रेडी (विवाहित बहिण) ५, श्रीम, बामंती ग्रिवराज ग्रेडी (विवाहित बहिण) हे केवळ कायटेशीर गरस आहेत. **श्रीम. भवानी भुजंग शेट्टी** यांना त्यांनी नामनिर्देशन केले असून शेअर्सचे हस्तांतरण **श्री. जया बी. शेट्टी** यांच्या नावे सर्व कायदेशीर वारस अनसार आहे. करार व प्रतिज्ञापत्र दि. १६.०९.२०१७ अनसार त्यांचे हस्तांतरण नोसायटीने मालकीहक **श्री. जया बी. रोड्डी** यांना दि. २७.१०.२०१७ अंतर्गत केले व **श्री. जया भुजंग रोड्डी** यांचा मृत्यू दि. १६.०५.२०२२ रोजी भाईंदर पश्चिम, ठाणे येथे झाला. **दिवंगत श्री. जया भूजंग शेट्टी** यांच्या मत्यनंतर यांच्या मागे **१. श्रीम. हेमलता जया शेट्टी (पत्नी) २. श्री. धनराज जया शेट्टी (मुलगा)** हे केवळ कायदेशीर वारस आहेत. **श्री. जया वी. शेट्टी** यांद्वारे त्यांचा मुलगा यांना १००% शेअर **श्री. जया वी. शेट्टी** यांच्या नावे सोसायटीचे हस्तांतरण मालकीहक्क त्यांचे कायदेशीर वारस **श्री. धनराज जया शेट्टी** यांचा मृत्यु दि. २**४.०९.२०२**२

कोणाही व्यक्तीस, बँक्स, वित्तीय संस्था, वैयक्तिक, कंपनी संस्था आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या तारखोपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याही व्यक्तीचे दावे काही असल्यास सदर फ्लॅट संबंधात तर गृहित धरले जाणार नाहीत याची कृपया नोद घ्यावी.

दिलीप के. पांडे (वकील उच्च न्यायालय

बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डीग, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

डीआयएन ००४४३७०

दि. ०९.०८.२०२४

सही/-

५५.४६

५५.४६